

MAITRAJUP. 3, 2.

संमूढपिडका f. Bez. gewisser Eruptionen am männlichen Gliede (zu den प्रूकदोष gehörig) SUÇA. 4, 298, 7. 19. 2, 124, 4.

संमूत्रणा (von मूत्र्य् mit सम् n. das Bepissen: प्रुष्क° (von einem Hunde) VARĪH. BṚH. S. 89, 1.

संमूर्ह (von मूर्ह mit सम्) m. das Wuchern: °जास्तृणादयः H. 1201.  
संमूर्हन (wie eben) n. 1) das Stehdallen, Sichverdröhten, Sichanhäufen: वायोर्वायुसंमूर्हनं नानावलिङ्गम् KAN. 2, 1, 14. मत्स्यादयः संमूर्हनोद्भवाः H. 1356. = अविद्याति AK. 3, 3, 6. H. 1517. an. 4, 197. MED. n. 215. = उच्छ्राय MED. — 2) Verlust der Besinnung (मोह) H. an. MED. संमेघ (2. सम् + मेघ) m. die wolkeige Jahreszeit PAÑĀV. Br. 5, 9, 10. — Vgl. संमेघ्य.

संमेत m. N. pr. eines Berges ÇATRA. 1, 358. 14, 96. — Vgl. समेत.  
संमेलन (von मिल् mit सम्) n. das Zusammenkommen, Vereinigung, Vermischung UTTARAR. ed. Cow. 177, 9. SĪH. D. 252, 7. खण्डमरिचादीनाम् 27, 18. विभावादि° 19. शरीरार्ध° Comm. zu NAIŠH. 7, 83.

संमोद (von 1. मुद् mit सम्) m. 1) Freude ÇADDAR. im ÇKDR. — 2) = अमोद, मोद Wohlgeruch MBH. 2, 2178 nach einer von NILAK. erwähnten Lesart.

संमोदन (wie eben) 1) n. gaṇa संतापादि zu P. 5, 1, 101. Wohlgeruch: घृष्° R. 2, 71, 35. पुष्पसंमोदने काले MBH. 12, 5818. — 2) f. ई etwa freundliche oder gegenseitige Begrüßung BURNOUR, Intr. 402, N. 2. — Vgl. संमोदनिक.

संमोह (von 1. मुह् mit सम्) 1) m. a) Verlust der Besinnung, Mangel an klarem Bewusstsein, das Irresein, Trübung —, Verblendung des Geistes (vgl. मोह) ÇAT. Br. 14, 7, 3, 1. KAUSH. UP. 3, 3, 4, 13. MAITRAJUP. 3, 5, 6, 28. M. 7, 12. BHAG. 2, 68. 7, 27. MBH. 1, 2061. 5, 755. 14, 998. R. 2, 59, 21. 63, 11. 71, 28. SUÇA. 4, 115, 13. 2, 425, 9. Spr. (II) 6675. ÇĪK. 110, 13. UTTARAR. 83, 7 (107, 8). KATHĪS. 60, 97. MĀRK. P. 21, 26. BHĪG. P. 1, 3, 24. 3, 22, 27. 25, 10. LIṅGA-P. bei MUIR, ST. 4, 330. PAÑĀR. 4, 1, 52. Verz. d. Oxf. H. 129, b, No. 234. संमोहानन्दसंभेदो मदः SĪH. D. 174. मनसः ÇĪK. 183. मनः° KATHĪS. 16, 75. बुद्धि° HARIV. 1505. मति° R. GORR. 2, 113, 3. चित्त° SĪH. D. 188. सीता° R. 5, 30 in der Unterschr. ज्ञात° adj. MBH. 14, 1582. ज्ञात° adj. BHĪG. P. 2, 9, 3. अ° klares Bewusstsein, Besonnenheit R. GORR. 1, 67, 15. 4, 28, 31. SUÇA. 1, 15, 15. — b) संमोहे NAIŠH. 2, 17 unter den Wörtern für Kampf. — c) in der Astrol. eine best. Conjunction der Planeten VARĪH. BṚH. S. 20, 5. 6. 9. — 2) f. अा ein best. Metrum: 4 Mal — — — — COLEBR. Misc. Ess. 2, 158 (V, 2).

संमोहक (vom caus. von 1. मुह् mit सम्) adj. irre führend, verwehrend, bethörend MBH. 12, 7727.

संमोहन (wie eben) 1) adj. (f. ई) dass. PAÑĀR. 3, 15, 88. उष्कतीनाम् HARIV. 7428. भूत° MBH. 1, 4867. 8271. 8, 220. जगत्सं° KATHĪS. 15, 74. 104, 28. विश्व° 68, 8. — 2) m. N. eines der fünf Pfeile des Liebesgottes Verz. d. Oxf. H. 184, b, No. 419. 190, b, 40. Schol. zu Gtr. 8, 1. KUMĀRAS. 3, 66. — 3) f. ई N. eines best. Blendwerks (माया) HARIV. 9380. — 4) n. a) Bez. eines best. mythischen Geschosses (स्रस्त्र) MBH. 4, 2112. RAÇH. 5, 57. KATHĪS. 14, 29. — b) das Irreführen, Verwirren, Bethören MĀRK. P. 24, 35. BHĪG. P. 3, 28, 32. — Vgl. मक्ता°.

संमोहनतत्र n. N. eines Tantra. Verz. d. Oxf. H. 95, b, 22. 102, a, 2. 3. 104, a, 31.

सम्यक् s. u. सम्यक्.  
सम्यक्काफण N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 1, 2.  
सम्यक्कर्मत्त m. richtige Beschäftigung Lot. de la b. l. 519.  
सम्यक्कारित्र n. richtiger Lebenswandel (bei den Ġaina) SARVADARÇANAS. 32, 19.

सम्यक्ता (von सम्यक् f. Richtigkeit, richtiges Verfahren: सम्यक्त्वा als Umschreibung von तत्रतस् Schol. zu PRAB. 27, 11.  
सम्यक्ता (wie eben) n. dass.: ये वित्तमभिपद्यन्ते सम्यक्ते तेषु दुर्लभम् MBH. 12, 787. Vollkommenheit: केचित्सम्यक्ते च प्रपदिरे ÇATRA. 14, 67. तापिक° WILSON, Sel. Works 1, 313. °कौमुदी Titel einer Schrift 283. सम्यक्ताध्यायन (zu lesen °ध्यायन oder °ध्यायन) desgl. 282.

सम्यक्पाठ m. richtige Aussprache VS. PRĀT. 1, 1.  
सम्यक्प्रवृत्ति f. richtige Function (der Sinne) COLEBR. Misc. Ess. 1, 383.  
सम्यक्प्रदान n. richtiger Glaube (bei den Ġaina) SARVADARÇANAS. 31, 19.  
सम्यक्संकल्प m. richtiger Wille JĀGĪ. 1, 7. Lot. de la b. l. 519.  
सम्यक्सत्र n. Titel eines Commentars TĪRAN. 301.  
सम्यक्सत्य m. N. pr. eines Mannes TĪRAN. 69.  
सम्यक्समाधि m. richtige Meditation Lot. de la b. l. 519.  
सम्यक्संबुद्ध adj. vollkommen erleuchtet, Bez. Buddha's WASSILJEV 223.  
सम्यक्संबोध m. vollkommene Erleuchtung (Buddha's) KATHĪS. 28, 12. °बोधि LALIT. ed. Calc. 375, 10. 14. HIOUEN-TSANG 1, 309. 2, 18.

सम्यक्स्थिति f. das Zusammenbleiben Comm. zu BUĪC. P. 10, 49, 20.  
सम्यक्स्मृति f. vollkommenes Gedächtnis Lot. de la b. l. 519.  
सम्यग्वबोध m. richtiges Verständnis P. 1, 3, 47, Schol.  
सम्यगाजीव m. richtiger Lebensunterhalt Lot. de la b. l. 519.  
सम्यगुण m. wahrer Vorzug, wahre Tugend VRT. in LA. (III) 29, 15.  
सम्यग्ज्ञान n. richtige Einsicht, wahre Erkenntnis MUNP. UP. 3, 1, 5. SĀMKEBJAK. 67. Spr. (II) 2673. SARVADARÇANAS. 32, 1, 2.

1. सम्यग्दर्शन n. richtige Einsicht: °संपद् M. 6, 74. SARVADARÇANAS. 116, 5. 180, 15. bei den Ġaina die wahre Theorie so v. a. der wahre Glaube 29, 15. fg. 31, 9. तत्रार्थं अद्वानं सम्यग्दर्शनम् 18. सम्यग्दर्शनादित्रितयं so v. a. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान und सम्यक्कारित्र 13. figg. सम्यग्दर्शनमन्त्रतम् Verz. d. Oxf. H. 397, a, 10.

2. सम्यग्दर्शन adj. (f. अा) die richtige Einsicht habend BHĪG. P. 1, 5, 38. 4, 20, 10. बुद्धि 3, 31, 48.  
सम्यग्दर्शिन adj. dass.: अ° MĀRK. P. 38, 2.  
सम्यग्दर्शु adj. dass. Verz. d. Oxf. H. 58, b, N. 2.  
सम्यग्दर्शि f. richtige Einsicht, der wahre Glaube Lot. de la b. l. 519.  
सम्यग्बोध m. richtiges Verständnis P. 1, 3, 47, Schol.  
सम्यगयोग m. ein wahrer Joga MAITRAJUP. 6, 28. BHĪG. P. 3, 2, 19.  
सम्यगवर्णप्रयोग m. richtige Anwendung der Laute, richtige Aussprache ÇIKSĀ in Ind. St. 4, 269.

सम्यगवाच् f. richtige Sprache Lot. de la b. l. 519.  
सम्यगच्यायाम m. richtige Anstrengung des Hörsers Lot. de la b. l. 519.  
सम्यक् (2. सम् + अच्) 1) adj. P. 6, 3, 93. Vop. 26, 81. f. समीची, n. du. समीची. = सत्य AK. 1, 1, 5, 22. H. 264. HALĪ. 1, 144. = मनोश्च und